

**मुनिर्दृष्टपरावरः**: R. 3,15,16. दृष्टलोको 2,63,7 (62,9 SCHL.). 3,2,27. अ॒त्यर्थं R. SCHL. 2,39,31. दृष्टतत्त्वं R. GORR. 2,3,22. दृष्टशोको 74, 24. — 2) vom Frühen zum Spätern übergehend, überliefert MUN. UP. 1, 1, 2. jeder nachfolgende BHAG. P. 3,3,36. — Vgl. परापर.

**परावरत्व** (von परा mit परा) n. das höher- und niedriger- Sein BHAG. P. 7,9,27.

**परावर्त** (von वर्त् mit परा) m. Tausch H. 870.

**परावर्तन** (wie eben) n. das sich-Umwenden MBH. 9,3193.

**परावर्तिन्** (wie eben) adj. sich umwenden; अ॒sich nicht umkehrend, nicht fliehend (im Kampfe) MBH. 6,4820. 3447. R. GORR. 2,66,41.

**परावृप्त** HARIV. 7202 wohl nur fehlerhaft für परावर.

**परावैसु** (परा + वैसु 1) adj. Reichthum abtreibend: निरस्तः परावैसु रिति परावैसुर्हि वै नामामुराणो द्वाता ÇAT. BR. 1,5,4,23. ÇÄÑKH. ÇR. 1, 6,6. In derselben Formel wird KAUC. 3,137 परावैसु (Gegens. अर्वा-ज्ञसु) gelesen. — 2) m. a) N. des 40sten Jahres im 60jährigen Jupitercycle VÄRÄH. BRH. S. 8,41; vgl. पराभ्रव. — b) N. pr. a) eines Gandharva (neben Viçvāvasu) BHAG. P. 8,11,41. — b) eines Sohnes des Raibhja (neben अर्वावसु) MBU. 3,10704. 12, 1772. 7592. 12758. 13,7108. BUAVISHJA-P. in Verz. d. Oxf. H. 34, a, 12.

**परावहृ** (von वहृ mit परा) m. N. eines der sieben Winde (die 6 übrigen heissen आवहृ, उद्धवृ, परिवहृ, प्रवहृ, विवहृ und संवहृ) MBH. 12, 12416. HARIV. 12787. BRAHMĀNDA-P. beim Schol. zu ÇÄK. 163 (falschlich पारावाहृ geschrieben).

**परावाहृ** (von वहृ mit परा) m. Widerspruch: नमस्ते अधिवाकाय परावाकाय ते नमः AV. 6,13,2.

**पराविद्ध** m. Bein. Vishnu's H. c. 66. Kuvera's ÇABDAK. im ÇKD. Wird von WILSON in परा + आविद्ध zerlegt, könnte aber auch partic. von व्यथा mit परा sein. — Vgl. परिविद्ध.

**परावैन्** (von वैन् mit परा) m. Verstossener. Auswürfling (Skt. erklärt meistens als N. pr.): याभिः शचीभिर्वृषणा परावैन् प्रान्थं श्रेणं चतुर्मुखं एतवै कृथः RV. 4,112,8. नीचा मत्तमुद्देष्यः परावैन् 2,13,12. आविर्भवत्तुद्देतिष्ठपरावैन् 18,7. सरत्पूरा न दत्तिणा परावैन् 10,61,8.

**परावैत्** (von वैत् mit परा) m. N. pr. eines Sohnes des Rukmavaka VP. 420.

**परावृत्ति** (wie eben) f. 1) das Sichumwenden, Umkehr: अपरावृत्तिवर्तिन् sich niemals umwendend, nicht fliehend HARIV. 3138. — 2) das Abprallen, Verfehlen der Wirkung: प्रकाशं रक्षस्य च परकृतमवतत्प्रयोगाणो परावृत्यायाः दर्शितः: Verz. d. Oxf. H. 109, a, 36. — 3) Vertauschung H. 18,19; vgl. परिवृत्ति. — In der Stelle रक्षस्य कथ्यते इन्द्रस्य परावृत्यापवाहितम् DAÇAK. 1,59 und in den Scholien dazu ist परावृत्या (gerund.) zu lesen.

**पराविदी** f. = वृहती ÇKD. (इति केचित्).

**पराव्याध** (von व्यथा mit परा) m. Wurfweite: शम्या० ÇAT. BR. 5,3,2, 2. — Vgl. परास.

**पराशरै** (von शरै mit परा) m. 1) Zerstörer: इन्द्रो यात्नामभवत्पराशरः: RV. 7,104,21. AV. 6,68,1. — 2) N. pr. eines Naga MBH. 1,2160. — 3) N. pr. eines Sohnes des Vasishtha (Nir. 6,30) oder eines Sohnes des Çakti und Enkels des Vasishtha; nach dem Epos der Vater

Vjåsa's. ÅCV. ÇA. 12, 15. MBH. 1,55. 2209. 2399. 2415. 3802. 4229. 6794 (Elym. des Namens). 2,292. 7,9645. 12, 8806. 13, 680. 1336. 7088. HARIV. 2. BHARTR. 1, 65. VP. 3, 4. 272. 277. BHAG. P. 1, 3, 21. 4, 14. 9, 22, 21. Liedverfasser von RV. 1,63—73 und einem Theil von 9,97. धर्मशास्त्रप्रयोगक JÄÑ. 1,5. नवशास्त्रकृत् PANĀKAT. PR. 2. °संक्षिता GILD. BIBL. 449. sein उपपुराण MUIR, Sanskr. Texts III, 221. वृहत्पराशर Verz. d. B. H. No. 1283. Ind. ST. 1,467. वृद्धै० ebeid. Verfasser eines astronomisch - astrologischen Lehrbuchs VÄRÄH. BRH. S. 17, 3, 21, 2, 23, 4, 24, 2, 60, 1. BRH. 12, 2. °तत्त्वं वै BRH. S. 7, 8. पराशरः KÄTH. ANUKR. in Ind. ST. 3, 460, 3. Paracara, ein Sohn Kuñumhi's, VP. 282, N. 3. — Vgl. पराशर, पराशरि, पराशरिन्, पराशर्य.

**पराश्रभद्र** (प० + भ०) m. N. pr. eines Dichters Verz. d. Oxf. H. No. 235.

**पराशरिन्** = पराशरिन् BHAR. zu AK. 2, 7, 41. ÇKD.

**पराश्रेष्ठर** (प० + ईश्वर) m. N. pr. eines Liṅga SKANDA-P. in Verz. d. Oxf. H. 71, a, Kap. 63. 77, a, Kap. 49. °तीर्थ n. ÇIVA-P. ebend. 66, a, 37, 67, a, 2.

**पराश्रेष्ठम्** (von श्रेष्ठ् mit परा) f. etwa Verläumung: श्रवशस्ति निःशस्ति यत्पराश्रेष्ठम् AV. 6, 45, 2.

**पराश्रातिपत्र** (von शात्, caus. zu शट्, mit परा) zur Erklärung von पराशर NIR. 6, 30.

1. पराश्रय (परा + श्राश्रय) m. 1) die Abhängigkeit von Andern: धिगिमं गार्हितं वासं भूत्यवच्च पराश्रयम् HARIV. 3134. — 2) eine Zuflucht der Feinde: पराश्रयं मुमोच निर्विघ्यं कुतः कलेवरम् BHAG. P. 1,4, 12. = पे-षामाश्रयम् Schol.

2. पराश्रय (wie eben) 1) adj. sich an ein Anderes anschliessend, von Andern abhängig ÇIKSH. 5 in Ind. ST. 4, 349 (v. l. पराश्रित). — 2) f. श्रा Schmarotzerplanze ÇABDAK. im ÇKD.

**पराश्रित** (परा + श्रा०) adj. = 2. पराश्रय (s. das.).

**परास** (von 2. श्रस् mit परा) 1) m. Wurfweite: शम्या० ÇÄÑKH. ÇA. 13, 29, 32. LÄTJ. 2, 6, 16. Vgl. परासिन्, पराव्याध. — 2) n. Zinn H. c. 160.

**परासङ्ग** (परा + श्रासङ्ग) m. das Anhängen an etwas Anderem, das Anhängen (mit müssigem परा): गर्भकोषं des Mutterkuchens Suçra. 1, 120, 12.

**परासन** (von 2. श्रस् mit परा) n. Blutbad, Metzelei AK. 2, 8, 2, 81. H. 370. — Vgl. श्रासन.

**परासिन्** (wie eben) adj. werfend, Wurfweiten messend: स दक्षिणे तीरेण दृष्टव्याध श्रामेयेनाष्टकपालेन शम्यापरासीयात् PANĀKAT. BR. 25, 13, 2, 4. — Vgl. परास.

**परासु** (परा + श्रसु) adj. dessen Lebensgeister davongehen oder davongegangen sind, sterbend, moribundus; leblos, totd AK. 2, 8, 2, 85. H. 374. HAL. 3, 7. LÄTJ. 3, 3, 7. SUÇRA. 1, 114, 15 (so v. a. dem Tode verfallen). = व्यसु N. 11, 36, 37. MBH. 1, 3835. 6794. 5, 1819. परासून्धादत्तं प्रगालम् 13, 412. RAGH. 9, 78, 15, 56. RÄGA-TAB. 4, 34. °करूपा totd machen, todtbringend: धनुम् MBH. 6, 1700. 3214.

**परासुता** (von परासु) f. Abgespanntheit des Geistes, Apathie MBH. 3, 1715. 12, 5880. 6016.

**परासुत्र** (wie eben) n. dass. MBH. 12, 6003.

**परास्कन्दिन्** (परा + श्रा०) m. Räuber AK. 2, 10, 25. H. 382. HAL. 2, 183.